



# वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

मुख्य कार्यालय : 'मृदगंध', आझाद रोड, पारनाका, वसई (प.) - ४०१ २०१.

बावज्ञाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

सर्व सन्माननीय सभासदांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, बँकेची बावज्ञावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता 'क्रिडा मंडळ, वसई यांचे गणपतराव वर्तक क्रिडा भवन', न्यू इंग्लिश शाळेसमोर, चिमाजी आप्पा मैदानाजवळ, वसई गांव, वसई (पश्चिम) - ४०१ २०१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत खालील विषयांवर विचार-विनिमय होईल. तरी सर्व सभासदांनी सभेस नियोजित वेळी उपस्थित रहावे, ही विनंती.

सभेपुढील विषयांची सूची

१. दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या एकावज्ञाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. सन २०२४-२०२५ या वर्षातील कामकाजाचा अहवाल, दिनांक ३१.०३.२०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक व दिनांक ३१.०३.२०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक मंजूर करणे.
३. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता संचालक मंडळाने सुचविल्यानुसार नफा वाटणीस मंजूरी देणे.
४. सन २०२४-२०२५ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्याची नोंद घेणे.
५. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण दोषदुरूस्ती / पूर्ती अहवालास मान्यता देणे.
६. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी समावर्ती/अंतर्गत/टॅक्स हिशेब तपासनीसांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहेनताना ठरविणे.
७. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार व रिझर्व बँकच्या मंजूरीस अधिन राहून वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मंजूरी देणे.
८. सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता संचालक मंडळाने निश्चित केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
९. संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार व सन्मा. सहकार आयुक्तांच्या मंजूरीस अधिन राहून उपविधीमध्ये सुचविलेल्या बदलास मंजूरी देणे.
१०. धर्मादाय निधीतून संस्थांना देणगी देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे.
११. ५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांची रजा मंजूर करणे.
१२. मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून

सही / -

विनोदचंद्र व्यास

मुख्य कार्यकारी अधिकारी.

ठिकाण : वसई

दि. १७/०६/२०२५

टिप:- १) गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास, अर्धा तास थांबून, त्याच ठिकाणी, त्याच विषयांवर सभा घेण्यात येईल व त्या सभेस गणसंख्यापूर्तीची आवश्यकता राहणार नाही. (२) ज्या सभासदांना बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी ते प्रश्न लिहित स्वरूपात दिनांक २४.०७.२०२५ पर्यंत मुख्य कार्यालयात पाठवावेत. (३) सभासदांनी आपले भागदाखले / ओळखपत्र मुख्य कार्यालय / शाखा कार्यालयातून घेवून जावेत.

(४) सर्व सभासदांनी रिझर्व बँकेच्या नियमानुसार KYC/ReKYC चे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सभासदांनी आपले खाते 'डेफ' (DEAF)/(Inoperative) वर्गावरीत जाऊ नये यासाठी ते नियमित हाताळण्यात यावे. खात्यावर व्याजाच्या नोंदीशिवाय दरवर्षी आर्थिक व्यवहार होणे आवश्यक आहे. (५) सभासदांनी सभेस उपस्थित राहताना, बँकचे ओळखपत्र (Identity Card) व सभा सुचनेची प्रत सोबत आणावी. (६) बँकेच्या कार्यरत असलेल्या Rupay Contactless Debit Card, E-com, POS, IMPS, Mobile Banking, UPI, QR, Sound Box, NACH, अशा विविध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा. (७) आपल्या बँकेच्या सभासदांचे किमान रु. १,०००/- चे भाग असणे आवश्यक आहे. तरी ज्या सभासदांची भागाची रकम रु. १०००/- पेक्षा कमी असेल तर त्यांनी रु. १०००/-चा भाग बँककडून घ्यावा. (८) ज्या सभासदांनी मागील दोन वर्षांचा लाभांश अद्यापर्यंत घेतला नसेल त्यांनी तो त्वरीत घ्यावा. सदरच्या वार्षिक सभेनंतर न घेतलेला लाभांश रिझर्व फंड खाती वर्ग केला जाईल.

# परसई जनता सहकारी बँक लि., परसई.

## ५२ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधु-भागीनीनो,

आपल्या सर्व भागाधारकांच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर आपली बँक उत्कर्षाची नवनवीन शिखरे सर करीत असताना, बँकेचा दि. ३१ मार्च २०२५ अखेरील ५२वा वार्षिक अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपणा समोर सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चा आढावा घेता, या वर्षातील आनंदाची बाब म्हणजे या अहवाल वर्षात बँकेला पुढील तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

१. परसईतील सहकार महर्षी स्व. डॉमनिक घोन्साल्वीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पहिल्यांदाच दिला गेलेला पुरस्कार आपल्या बँकेला प्राप्त होवून आपली बँक या पुरस्काराची पहिली मानकरी ठरली आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकांमधून आपल्या बँकेची या पुरस्कारासाठी निवड म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही अभिनंदनाय बाब आहे.

२. अविज प्रलिकेशन व गॅलेक्सी इन्मा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोकणातील निवडक सहकारी बँकांना दिला जाणारा वार्षिक बँको पुरस्कार याही वर्षी बँकेस प्राप्त प्राप्त झाला आहे.

३. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकस् असोसिएशनतफे दिला जाणारा पटदम्भूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार २०२३-२४ हा राज्यस्तरीय पुरस्कार आपल्या बँकेला घोषित झाला असून त्याचा वितरणसामारंभ लवकरच होईल

हे प्राप्त झालेले पुरस्कार म्हणजे आपण बँकवर दाखविलेल्या प्रेमाची, दिलेल्या सहकार्याची आणि बँक करीत असलेल्या कार्याची पोच असून त्यासाठी आपणा सर्वांचे मी येथे मनापासून अभिनंदन करीत आहे आणि धन्यवादही देत आहे.

मागील वार्षिक अहवालातील प्रास्ताविकात नमुद केल्यानुसार आपल्या बँकेची १४वी शाखा नायगांव पूर्व येथे बँकेच्या वर्धापन दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी रितसर सुरु झाली आहे. वर्सई-नायगांव परियारातील जनतेने आपल्या बँकेच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन मी आपणांस करीत आहे.

आजच्या बँकिंग स्पर्धात्मक बाजारात सरकारी बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका आपआपली भूमिका नेटाने बजावत असून भारताच्या सर्वांगिण आर्थिक विकासासाठी ते अत्यावश्यकही आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटलायझेशन, नववीन उपक्रम, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे वित्त क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घटत आहे आणि ती काळाची गरज आहे.

आजचे युग हे फिडिक्ल नसुन डिजिटल आहे. अशा डिजिटल युगात सायबर फ्रॉड चे घेके विचारात घेवून आवश्यक त्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा देणे म्हणजे एक तारेवर्ती कसरतच आहे. अशा वेळी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम व त्याअनुषंगाने त्यांच्या अपेक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होणारा खर्च या सर्वांचा मेळ घालून बँकेचा व्यवसाय करणे हे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही बँकेने आपल्या व्यवसायात समाधानकारक वाढ केली आहे.

बँकेच्या दि. ३१.०३.२०२५ रोजीच्या आर्थिक व्यवसायाचा आढावा घेतल्यास, आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे आहे.

१. बँकेच्या ठेवी	- रु. ७३६.१४ कोटी.	४. बँकेचा एकूण निधी	- रु. १४८.८५ कोटी	७. बँकेचे नेट एनपीए प्रमाण - शून्य टके.
२. बँकेची कर्ते	- रु. ३७४.९० कोटी	५. बँकेचे ग्रॉस एनपीए	- रु. ६.६८ कोटी	
३. बँकेचा नक्त नफा	- रु. ७.१३ कोटी	६. बँकेचे ग्रॉस एनपीए प्रमाण	- १.७८%	

बँकेचे आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चे वैधानिक लेखापरीक्षण मे. एच.एम.गोशर अँण्ड कंपनी या फर्मने पूर्ण केले असून, याही वर्षी बँकेला ऑडिट मध्ये 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. हे प्राप्त केलेले श्रेय आपले सर्वांचे असून त्यासाठीही मी आपले अभिनंदन करतो.

बँकेचा व्यवसाय करताना आर्थिक आव्हानांवरोवर बँकेची सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्वाचे आहे. आपली बँक ही विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. अशाच सामाजिक उपक्रमांपैकी बँकेचा धर्मादाय निधी वाटप कार्यक्रम गुरुवार दिनांक १९.०६.२०२५ रोजी डहाणू मधील कोसबाड येथील पदम्भूषण ताराबाई मोडक आणि पदम्भूषण अनुताई वाघ यांचा वारसा लाभलेल्या 'नुतन बाल शिक्षण संघ' या शिक्षण संस्थेत यशस्वीरित्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. विनोद निकोले आणि डहाणू जनता को-ऑप बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मिहिर शहावे पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमात एकूण १३ संस्थाना रु. ६.३० लाखाचे निधी वाटप बँकेने केले. बँकेचे धर्मादाय निधीचे वाटप मुख्यतः दुर्गम भागातील आदिवासी संस्थाना करण्याचे धोरण स्विकारले असून सदरचा उपक्रम बँक मागील १० वर्षांपासून राबवित आहे.

बँकेचा दुसरा सामाजिक उपक्रम म्हणजे बँक नेहमी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी कौतुक समारंभाचे आयोजन करून त्यांचे कौतुक करीत असते. पाल्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कौतुकाची थाप मिळावी हाच निव्वळ हेतू त्यामगे असतो. बँकेचा मागील आर्थिक वर्षातील कौतुक समारंभ बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिन. दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेच्या नवीन नायगांव-पूर्व शाखेच्या ठिकाणी संपन्न झाला. त्यात एकूण ५९ प्राविष्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.

बँकेचे 'सभासद' हे बँकेची संपत्ती असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत शासनाने केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनुसार सभासदांना सहकाराचे प्रशिक्षण

देणे शासनाने अनिवार्य केले आहे. त्यानुसार आपल्या बँकेचा सभासदही सहकाराच्या अनुषंगाने प्रशिक्षित व्हावा, तो नेहमी अद्यावत राहून त्यांनी बँकेच्या कामकाजात

सक्रिय सहभाग घ्यावा या हेतुने बँकही सन २०१६ पासून बँकेच्या सभासदांसाठी 'महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे. यांचेतर्के प्रशिक्षणाचे आयोजन करीत

आली आहे. त्याच बरोबर बँक सामाजिक बांधिलकीपोटी आपले सभासद आजारी पटूनये या प्रामाणिक भावनेने ४५ वरील वय वर्षे असलेल्या सभासदांसाठी मोफत होवून त्यादृष्टीने सभासद आपल्या आरोग्याविषयी जागरूक रहातात. या अहवाल वर्षात सदरची सभासद आरोग्य शिविरे व प्रशिक्षण शिविरे निश्चेतने येथे दि. ०९-०२-२०२५, बोर्डर येथे दि. १६-०२-२०२५ व नवद्यर येथे दि. २३-०२-२०२५ या दिवशी संपन्न झाले. बँकच्या या सामाजिक उपक्रमाता सभासदांचा प्रतिसादही उत्तम असतो. आपणही या उपक्रमाचा लाभ दरवर्षी घ्यावा असे मी आवाहन आपणास करीत आहे.

रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्यांच्या नियमांस अधिन राहून बँक उत्कर्षासाठी भरारी घेताना खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून बँकच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे हे आमच्या संचालक मंडळाचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजातो व त्याप्रमाणे बँक आपल्या व्यवसायाच्या सीमा आखत असते.

आपणा सर्वांच्या सहाय्याने बँक उत्कर्षाचे नवनवीन टपे गाठत आहे व त्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय नेते मा. श्री. हिंदूजी ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे.

'समृद्धाराय सहकारिता' या त्रिद वाक्याशी एकनिष्ठ राहून बँक आपले मार्गिक्रमण यापुढेही करील असा विश्वास आहे. या बँकच्या जडणघडणीसाठी, अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी, ज्या विश्वर्तीनी आपले अमुल्य योगदान दिले आहे अशा सर्व माजी पदाधिकारी, माजी संचालक, तसेच बँकचे माजी अध्यक्ष, श्री. यशवंत पाटील, श्री. मुकुंद भिडे, माजी उपाध्यक्ष श्री. रामचंद्र राऊत आणि बँकचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. रमेश बांदेकर हया सर्वांचे आमचे संचालक मंडळ मनापासून कृणी आहे.

बँकेत डिजिटल परिवर्तन, ग्राहकाभिमुख सेवा देणे आणि सध्याच्या बँकिंग स्पर्धेत टिकून प्रगती करण्यासाठी आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करावे असा ठाम निर्णय या संचालक मंडळाचा असून, त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य नेहमीच अपेक्षित गरील असा विश्वास व्यक्त करतो. आपणा समोर आलेला आजचा बँकचा ५२ वा वार्षिक विस्तृत अहवाल पाहिल्यावर बँकची सुटूढ स्थिती आपल्या लक्षात येईल.

**सभासद व भाग भांडवल :** बँकच्या विकासाच्या प्रक्रियेत सभासदांचा वाढता सहभाग महत्वपूर्ण असतो. सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार आपल्या बँकेशी निगाडीत करावे असी मी विनंती करतो. दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकच्या भागधारकांच्या संख्येत ७०९ नी वाढ झाली असुन, राजीनामा/मुत्यू या कारणामुळे ४२७ नी घट झाली आहे. वर्षांअखेर बँकची सभासद, संख्या २१५१३ इतकी आहे. मान्यवर सभासदांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे बँकचे वसुल भागभांडवल अहवालसाल अखेर रु. १४७८८.३२ लाख इतके झाले आहे. बँकचे अधिकृत भागभांडवल रु. २०००.०० लाख आहे.

**राखीव व इतर निधी :** राखीव व इतर निधीमध्ये गतसालच्या तुलनेत अहवाल वर्षी रु. ७७४८.६८ लाख इतकी वाढ झाली असून सदर वाढीचे प्रमाण ५.४९% इतके आहे. अहवाल साल अखेर एकूण निधी रु. १४८८४.७६ लाख आहेत.

**गुंतवणूक :** अहवाल सालात आपल्या बँकने बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ चे कलम १८ व २४ च्या तरतदीस अधिन राहून वर्षभर तरल रोखता व जिंदगीचे प्रमाण योग्य राखले असून अहवाल साल अखेर बँकची एकूण गुंतवणूक रु. ४६,९४२.८४ लाख झाली आहे.

**ठेंवी :** बँकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धा व इतर सहकारी बँकेतील घोटाळ्यामुळे सहकारी बँकेतील ठेव वाढीवर त्याचा परिणाम झाला असून अहवाल साली बँकच्या ठेवी रु. ७३६१४.८२ लाख झाल्या आहेत.

**ठेव विमा :** रिझर्व्ह बँकने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार बँकने आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या रु. ५.०० लाखापर्यंतच्या ठेवीचा विमा, डिपॉझिट इंशुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे उतरविलेला आहे.

**कर्ज :** आपल्या बँकीची कर्जे दि. ३१ मार्च २०२४ रोजी रु. ३७४०३.८६ लाख वरून दि. ३१ मार्च २०२५ रोजी रु. ३७४८९.५५ इतकी झाली आहे. त्यात रु. ८५.६९ लाख इतकी वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सुचनानुसार बँकने अहवाल वर्षात अग्रक्रम क्षेत्राकारीता (बँकने आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये खरेदी केलेली अनुक्रमे रु. १००००.०० लाखाची व रु. १७५००.०० लाखाची Priority Sector Lending Certificates हिशेबात धरून) एकूण ७०.७६% अग्रक्रम कर्ज उद्दिष्ट गाठले आहे.

**संचालक मंडळ :** आपल्या बँकच्या संचालक मंडळाने नेहमीच साधिकरतेने, संघभावनेने व एकजूटीने काम करून बँकच्या उत्कर्षासाठी वेळोवेळी सक्रियतेने योगदान दिलेले आहे. बँकच्या बहुतांशी संचालकांची नियोजित सभानो उपस्थिती असते. बँकच्या कामकाजात गतीमानता राखण्यासाठी संचालक मंडळाने विविध उपसमित्यांची रचना केली आहे व त्यांच्या वेळोवेळी सभा होत असतात. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण १५ सभा झालेल्या आहेत.

**बोर्ड ऑफ मॅनेजमेंट :** अहवाल वर्षात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट (बँकचे व्यवस्थापन मंडळ) च्या एकूण १३ सभा झालेल्या आहेत.

**संचालकांची व नातोवाईकांची कर्जे :** या अहवाल वर्षात बँकचे मा. संचालक व त्यांचे नातोवाईक यांची मुदत ठेव तारण कर्ज रकम रु. १.४० लाख इतकी आहे.

**थकवाकी व कर्जवसुली :** बँकच्या कार्जाची परतफेड नियमित होणे हे बँकच्या तसेच कर्जदाराच्या हिताचे आहे. अहवाल वर्षात बँकने थेकित कर्जवसुलीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. बँकिंग क्षेत्रात थकवाकी परतफेड वसुलीचा प्रश्न गंभीर होत असताना औद्योगीक क्षेत्रातील कर्ज वितरणात सरकारी आणि व्यापारी बँकांनी निर्माण केलेली जीवद्येणी स्पर्धा तसेच अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर, जी.एस.टी.च्या जाचक अटीनी व्यापार उद्योगात असलेला असंतोष, वाढल्या महागार्डमुळे आर्थिक नियोजन कोलमडल्याने अडचणीत आलेले सामान्य कर्जदार अशा विपरीत परिस्थितीने सर्वच बँकांची अनुत्पादित कर्जे मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपल्या बँकने अनुत्पादीत कर्जाच्या प्रभावी व सातत्यपूर्ण पाठ्युत्पाद्यमुळे आपल्या बँकने अनुत्पादीत कर्जावर मिळवलेले नियंत्रण उत्साहवर्धक आहे. कर्जदारांनी दिलेल्या सहकार्यावदूदल आम्ही आपले

आभारी आहेत. कर्ज परतफेडाबाबतचे नियमित सहकार्य पुढे चालू राहिल अशी आम्ही अपेक्षा करतो. अहवाल सालीही आपल्या बँकचे निव्वळ (Net N.P.A.) अनुत्पादित

कर्जाचे शेकडा प्रमाण दरवर्षीप्रमाणे शून्य टके आहे.

**नफा व लाभांश:** अहवाल वर्षात मागील वर्षाचा शिल्क नफा रु. ४९९.२० हिशेबात धरून एकूण रु. ७,१३,०३,१६५.२५ एवढा नफा बँकला झाला त्याची विभागाणी पुढीलप्रमाणे सुचित आहेत.

अ.क्र.	नफा विभागाणी तपशील	एकूण नफ्याशी टक्केवारी	रक्कम रुपये
१	वैधानिक राशीव निधी	२५.१०	१,७९,००,०००.००
२	लाभांश	२९.०३	२,०७,००,०००.००
३	तंत्रज्ञान विकास निधी	१८.८१	१,३४,११,०००.००
४	इमारत निधी	११.२२	८०,००,०००.००
५	गृतवणक चढउतार निधी	११.२२	८०,००,०००.००
६	शिक्षण निधी	१.००	७,१३,०००.००
७	धर्मादाय निधी	१.००	७,१३,०००.००
८	सभासद कल्याण निधी	१.००	७,१३,०००.००
९	कर्मचारी कल्याण निधी	१.००	७,१३,०००.००
१०	निवडणूक निधी	०.६२	४,४०,०००.००
११	पुढील वर्षासाठी शिल्क नफा		१६५.२५
	एकूण	१००.००	७,१३,०३,१६५.२५

**अंतर्गत / वैधानिक लेखापरीक्षण :** अहवालसाली बँकचे सतत व समावर्ती लेखापरीक्षण नेमणूक केलेल्या ऑडिट फर्मरीनी केले. सन २०२४-२५ सालचे अंतर्गत लेखापरीक्षण मे. अनिकेत पायंत्रे अॅण्ड कं. यांनी, तर टॅक्स ऑडिटर म्हणून मे. भट्र अॅण्ड असोसिएट्स एल.एल.पी.. सतत व समावर्ती लेखापरिक्षक म्हणून मे. अंकुश जे. मेस्ट्री अॅण्ड कं., मे. व्हि.एस.एस.एम् अॅण्ड कं., मे. राकेश सोनी अॅण्ड कं., मे. पटर्वधन शेखावत अॅण्ड असोसिएट्स, मे. दया अॅण्ड असोसिएट्स, मे. वि.पी.खेमका अॅण्ड असोसिएट्स, मे. पी.के.सांगानी अॅण्ड असोसिएट्स एल.एल.पी., मे. वैद्य नायक अॅण्ड असोसिएट्स द्वांनी काम पाहीले. तसेच मे. ऑडिक्स टेक्नो कंस्लटन्सी सोल्युशन्स प्रा.लि. यांनी आय.एस. (Information System) लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षण मे. एच.एम् गोशर अॅण्ड कं. यांनी केले असून लेखापरीक्षणात बँकस 'अ' वर्ग दिलेला आहे. सर्व हिशेब तपासनीसाठी तसेच वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकस केलेल्या वहूमोत मार्गदर्शनाबदल संचालक मंडळ त्यांचे आभारी आहे.

**संचालक मंडळ, सेवक वर्ग व सभासदांचे प्रशिक्षण :** आपल्या बँकच्या व्यवस्थापानकडून सर्व संचालकांचे, कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे बँकिंग विषयक ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. अहवाल वर्षात बँकच्या सर्व संचालक, कर्मचाऱ्यांनी व सभासदांनी वेळोवेळी झालेल्या विविध प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

**धर्मादाय निधी :** या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत सन २०१४ पासून धर्मादाय निधीचे वाटप ठाणे/पालघर जिल्हातील दुर्गम भागातील आदिवासी संस्थाना व वसई परिसरातील शैक्षणिक संस्था, वाचनालये, आश्रम अशा विविध सेवाभावी संस्थाना बँक दरवर्षी करीत असते व त्याची माहिती त्या आर्थिक वर्षातील अहवालात प्रत्येक वेळी प्रसिद्ध करते. यासंदर्भात रिंझर्व्ह बँकच्या नियमानुसार आदल्या वर्षी झालेल्या नफ्यातील जास्तीत जास्त १ टके रकम धर्मादाय निधी अंतर्गत बँक वाटप करू शकते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिक मदत मिळणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जानुसार आपण पालघर जिल्हातील १३ संस्थाना एकूण रकम रु. ६,६० लाख धर्मादाय निधीतून वाटप केलेली आहे.

**बँकचा विमा च्यवसाय (Corporate Insurance Agency):** बँकने मे.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची कॉर्पोरेट एजन्सी घेतली असून, याअंतर्गत ग्राहकांना व सभासदांना जनरल इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच बँकने मे.कोटक मर्हिंद्रा यांची लाईफ इन्शुरन्स योजेनेची कॉर्पोरेट एजन्सी घेतली असून, सभासदांना नम्र आवाहन करण्यात येते की, बँकच्या या सुविधांचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या व्यावसायिक तसेच कुटूंबाकारीता विमा उतरवणेसाठी आपल्या नजीकच्या शाखेशी संर्पळ करावा.

**सभासद कल्याण निधी:** सामाजिक बांधलकीच्या भावनेतून आपल्या बँकच्या 'अ' वर्ग सभासद असलेल्या सर्व सभासदांना/कुटूंबियांना बँक वैद्यकीय खर्चापेटी आर्थिक सहाय्याच्या लाभ देत असते. सभासद कल्याण निधी अंतर्गत अहवाल वर्षी ११ सभासदांनी लाभ घेतला असून एकूण रु. १,१०,०००/- ची मदत सभासद व त्यांच्या कुटूंबीयांना करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाने राबविलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजने अंतर्गत अनुक्रमे १३६८ व ५७८ ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपल्या बँकमार्फत सदर योजने अंतर्गत विमा उतरविला आहे. जास्तीत जास्त सभासदांनी व खातेदारांनी व योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या शाखेशी शाखाच्या व्यवस्थापकांशी संर्पळ करून विमा हप्त्याची रकम खात्यात जमा करून आपला विमा उतरवावा.

**श्रद्धजंजली:** बँकचे अध्यक्ष श्री महेश डेसाई यांचे भावोजी कै. दिवाकर वसंत सामंत यांचे अल्पशा आजाराने दि. १७.१०.२०२४ रोजी निधन झाले. बँकचे संचालक श्री शैलेश दादाजी पाटील यांचे पिताश्री कै.दादाजी भाई पाटील यांचे दि. १४.०२.२०२५ रोजी निधन झाले. वोईसर्वे माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते मा. श्री.राजेशजी पाटील यांचे पिताश्री कै. रघुनाथ हिराजी पाटील यांचे दि.०८.०६.२०२४ रोजी वार्धक्याने निधन झाले. बँकचे भागधारक व सुप्रसिद्ध साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व आपल्या हरित वसई चळवळीचे प्रणेते असे सर्व धर्मियांमध्ये लोकप्रिय असलेले रेव्ह. फादर प्रान्सिस डिप्रिटो यांचे दि. २५.०७.२०२४ रोजी निधन झाले. वरिष्ठ व्यवस्थापक श्री. डेसमंड डिमेलो यांचे पिताश्री कै. थॉमस डिमेलो यांचे दि.०४.०८.२०२४ रोजी निधन झाले. बँकचे माजी निवृत्त अधिकारी कै. कमळाकर पराळे यांचे दि. १०.०१.२०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. बँकच्या कर्मचारी श्री. राकेश जाधव यांच्या मातोश्री कै. भामिनी यशवंत जाधव यांचे दि.२४.१०.२०२४ रोजी निधन झाले. बँकच्या अधिकारी सौ. सुचिता ताम्हाणे

बँकचे कर्मचारी श्री. राकेश जाधव यांच्या मातोश्री कै. भामिनी यशवंत जाधव यांचे दि.०८.०९.२०२४ रोजी निधन झाले. बँकच्या अधिकारी सौ. सुचिता ताम्हाणे

यांच्या मातोश्री कै. शुभांगी तेंडुलकर यांचे दि. ०४.०३.२०२५ रोजी दुःखद निधन झाले. बैंकचे कर्मचारी श्री. रविंद्र किणी यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला किणी

यांचे दि. २८.०८.२०२४ रोजी दुःखद निधन झाले. बैंकचे कर्मचारी श्री. उमेश वार्डीजकर यांचे वडाल व समाज उन्हांनी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवक कै. सुरेश

नारायण वार्डीजकर यांचे दि. २३.०९.२०२४ रोजी निधन झाले. तसेच बैंकचे कर्मचारी श्री अनंत चव्हाण यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी मोरेश्वर चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दि. ३१.१२.२०२४ रोजी निधन झाले.

तसेच अहवाल काढात निधन पावलेले बैंकचे अन्य सभासद, ठेवीदार, खातेदार, बैंकचे हिताचिंतक, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील झात-अझात व्यर्तीना तसेच भारताच्या सीमेचे रक्षण करताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली असे आपले भारतीय जवान हाणाना विनम्रपणे अभिवादन करून 'वसई जनता सहकारी बँक' भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.

**ऋणनिर्देश:** बैंकच्या उक्तर्षासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्हाला दिशा देणारे आमचे लोकनेते मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर, बैंकच्या कामकाजात नियमितपणे मार्गदर्शन कराऱारे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, मा. सहकार आयुक्त व निबंधक पुणे, विभागीय सहनिवंधक कोकणभवन, मा. जिल्हा उपनिवंधक, सहकारी संस्था, पालघर व मा. उपनिवंधक सहकारी संस्था, तामतलाव-वसई, बैंकला वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन कराऱां रिझर्व बँकचे निवृत्त चिफ जनरल मैनेजर श्री.ए.एफ.परेरा, वोर्ड ऑफ मैनेजमेंटमध्ये सहभागी होऊन काही काढ बैंकला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल श्री पी. वाय. नाईक तसेच महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बैंकस फेडरेशन, दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई, कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व सहकार भारती व बैंकच्या तालिकेवर असलेले कायदे, सलगागर, व्हॅल्युअर्स, व्यवस्थापन मंडळ सदस्य तसेच सर्व झात व अझात व्यक्तीकडून व विविध संस्थांकडून वेळोवेळी मिळाण्या अमूल्य सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पुढी एकदा मागील १५ वर्षांपासून या संचालक मंडळाला करीत असलेल्या सहकार्याबाबत आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा अहवाल पूर्ण करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सहकार!

— महेश्वरार्था —

महेश सिताराम देसाई  
अध्यक्ष

### सहर्ष निमंत्रण

बैंकच्या ज्या सभासदांच्या पाल्यांनी मार्च २०२५ च्या एस.एस.सी.(१० वी) परीक्षेत ८०%, एच.एस.सी.(१२ वी) च्या परीक्षेत ७५% आणि पदवी परीक्षेत ६५% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत, अशा सभासदांनी आपल्या कौतुकपात्र पाल्यासंबंधीची माहिती विहित अर्जात भरून गुणपत्रिकेच्या प्रमाणित प्रतीक्षा दिनांक १५.०९.२०२५ पर्यंत बैंकच्या शाखा / मुख्यकार्यालयात सादर करावी. विहित अर्ज नमुने बैंकच्या सर्व शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.

बैंकच्या असे निर्दर्शनास आले आहे की, अनेक पालक आपल्या पाल्याशिवाय बँक्सीस स्वीकारण्यास येत असतात. कार्यक्रमास पालक व बँक्सीस घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. कौतुक सभारंभाचा दिवस, वेळ व ठिकाण कार्यक्रमाच्या एक महिन्या अगोदर शाखा कार्यालयात नोटीसीद्वारे कळविले जाईल. तरी या सभारंभास आपण पाल्यासह उपस्थित रहावे ही विनती.

### ३१ मार्च २०२५ रोजी संपलेन्या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक

(रक्कम रुपये लाखात)

३१.०३.२०२४	खर्च	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४	उत्पन्न	३१.०३.२०२५
३६२९.७८	१. दिलेले व्याज	३६५८.०२	६२६५.५३	१. मिळालेले व्याज	६३६६.३७
१२५५.४४	२. पगार व भत्ते	१२३५.८२	१४५.९४	२. वटाव व कमिशन	१४१.१०
२.९५	३. संचालक भत्ते	३.३५	५६७.२५	३. अन्य उत्पन्न	३२२.९३
२७८.३५	४. जागाभाडे, कर, वौजबिल, विमा इ.	२८९.३५			
११.३०	५. कायदे विषयक सल्लागार फी	१०.१२			
२१.३४	६. टपाल, तार व दूरध्वनी खर्च	२८.४६			
३७.२१	७. लेखापरीक्षण फी (तरतुदीसह)	३४.८९			
२१२.७८	८. घसारा व मालमता दुरुस्ती खर्च	१९६.९३			
१९.०६	९. लेखनसामुग्री, छपाई खर्च	२१.५३			
२.६०	१०. जाहिरात खर्च	२.९७			
१०.९१	११. अन्य खर्च	१४९.७७			
५२०.२०	१२. तरतुदी	४८६.०५			
६०८१.९२	एकूण	६११७.२६	६९७८.७२	एकूण	६८३०.४०
०.००	१३. बुडित व संशयित कर्ज निधी २०२४	४००.११		६. ज्यादा तरतुद परत संशयीत व बुडित कर्ज तरतुद (बिलो द लाईन)	४००.००
८९६.८०	१४. शिल्लक नफा (ताळेबंदाकडे वर्ग)	७१३.०३			
६९७८.७२	एकूण	७२३०.४०	६९७८.७२	एकूण	७२३०.४०

## ३१ मार्च २०२५ अख्रेचे ताळेबंद पत्रक

(रक्कम रुपये लाखात)

३१.०३.२०२४ ची स्थिती	भांडवल व देणी	३१.०३.२०२५ ची स्थिती	३१.०३.२०२४ ची स्थिती	जिंदगी व येणी	३१.०३.२०२५ ची स्थिती
२००००.००	भागभांडवल		४९५७.९८	रोख व बैंकोल शिल्लक	४३२५.८२
१४८३.६०	अ) अधिकृत भाग-भांडवल	२००००.००			
५९६०.३१	ब) भरणा केलेले भाग-भांडवल	१४७८.३२			
८१४९.७७	राखीव व इतर निधी				
१४११०.०८	अ) वैधानिक राखीव निधी	६२६५.५२	२७८३६.१८	गुंतवणूकी	२७७८८.४४
	ब) इतर निधी	८६१९.२४	१.१०	अ) केंद्र व राज्य सरकारचे रोखे	१.१०
	एकूण निधी	१४८८४.७६		ब) सहकारी संस्थांचे भाग	
४२०५४.४८	ठेवी			क) इतर गुंतवणूकी	
९९१.११	अ) मुदत ठेवी	४२९४८.९४	१३१७.२५	प्रेफरन्स शेअर्स आॅफ युनिटी स्मॉल फा.बै.लि.	१३१७.२५
२६२७२.४१	ब) आवर्त ठेवी	७३५.०२	३२९.३१	इक्विटी वॉरंट आॅफ युनिटी स्मॉल फा.बै.लि.	३२९.३१
४२५०.७५	क) बचत ठेवी	२४७७०.५३	३९२६.२८	ड) पी.एस.यू. बॉण्ड्स/स्युचुअल फंड	३२७६.२८
९६०.३०	ड) चालू ठेवी	४५८१.३५	५७८.५८	इ) मुदत ठेवी	१३९८०.४६
७४४४९.०५	इ) मुदत पुर्ण झालेल्या ठेवी	७३६१४.४२	२१०५५.००	एकूण गुंतवणूक कर्ज	४६६९२.८४
०.००	एकूण ठेवी			अ) अल्प मुदत कर्ज	४९२९.२२
०.००	बैंकिंग कर्ज	०.००	३७४०३.८६	ब) मध्यम मुदत कर्ज	१०५३३.६८
०.००	वसुलीस आलेली विले (उलट बाजूप्रमाणे)	०.००	४६९.८२	क) दीर्घ मुदत कर्ज	२२०२६.६६
१६६४.९५	थकीत गुंतवणूकीवरील येणे व्याज	०.००	४१४.३५	एकूण कर्ज	३७४८९.५६
८१.६१	थकीत व्याज तरतुद निधी	१९४६.६३	८८४.१७	व्याज येणे	
१०४.०४	(उलट बाजूप्रमाणे)			अ) कर्जावरील	४७९.१५
५८५.८८	शाखा जुळवणी	३७.८३		ब) गुंतवणूकीवरील	४४७.९९
८९६.८०	देणे व्याज	९८२.७१			९२७.१४
(६७४.८१)	अन्य देणी	५६४.३८		वसुलीस पाठविलेली बीले (उलट बाजूप्रमाणे)	०.००
	नफा	७१३.०३		कर्जावरील वसूल न झालेले येणे व्याज	१९४६.६३
	संभाव्य देणी	(७४४.८०)		(उलट बाजूप्रमाणे)	
	(मुदत ठेव तारणी हमीपत्रे, लेटर आॅफ क्रेडीट व रिझर्व्ह बैंक डेफ फंड)		६०.९२	शाखा जुळवणी	३८.२३
९३३७६.०१	एकूण	९४२२२.०८	४००.५८	इमारत (घसारा वजा जाता)	३७९.२५
			२३४.८३	फर्निचर व डेडस्टॉक (घसारा वजा जाता)	२४५.७२
			३२.९३	मोटर वाहने (घसारा वजा जाता)	२५.१२
			४०९.६७	इतर जिंदगी व येणी	२१५१.७७

मे. एच.एम. गोशार एड कं.  
वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विनोदचंद्र व्यास  
मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. ललित जैन, सी.ए.  
संचालक

श्री. विवेक काणे  
उपाध्यक्ष

श्री. महेश देसाई  
अध्यक्ष

प्रेषक :

वसई जनता सहकारी बँक लि. वसई  
मुख्य कार्यालय : मृदगंध, आझाद रोड,  
पारनाका, वसई, जि. पालघर - ४०१२०१.  
दरध्वनी क्र.: ०२५०-२३०८८९८ / २३०८३२७  
टील फ्री क्रमांक - १८०० २३३०३४०

बुक पोस्ट

प्रति,

टीप : बैंकचा ५२वा वार्षिक अहवाल [www.vjsbl.com](http://www.vjsbl.com) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.